

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु.2/70/23
टोकन क्र. 41202300008815
दिनांक -16/05/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 11AI004265900


अर्जदार यांनी दिनांक 12/05/2023 रोजी श्री. हितेश दिलीप दरयानानी, पत्ता- स्कॉय लाईन फ्लॉट क्र. १५, उल्हासनगर ३ मालमत्ता क्र. 11AI004265900 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत रितु शरदचंद्र महेश्वरी या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.


- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करीता
- २) श्रीम. रितु शरदचंद्र महेश्वरी व श्री. वाशदेव झमटमल दरयानानी यांचे नोटरी केलेले अॅग्रीमेंट फोर सेल क्र. १४६७ दि. २३/०५/२०१४
- ३) श्री. वाशदेव झमटमल दरयानानी व श्री. हितेश दिलीप दरयानानी यांचे नोटरी केलेले बक्षिसपत्र क्र. ३५०३ दि. ०८/०९/२०१५
- ४) नोटरी हमीपत्र/ताबा पावती क्र. २४९ दि. ०३/०५/२०२३
- ५) स्थानिक वर्तमान पत्र दै. जन खुलासा दिनांक ०३/०५/२०२३
- ६) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर

लिपीक


उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 11AI004265900 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. हितेश दिलीप दरयानानी या नावाची नोंद वर्ष २०२३-२४ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.



कर निरीक्षक



उप-कर निर्धारक व संकलक



कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- U-2/70/23
Reg.No.41202300008815

Date / /2023
Sr No. 11/0349

TO,
Shri Hitesh Dilip Daryanani
Sky Line Flat No. 15
Ulhasnagar- 421003 Dist Thane

Sub:- Mutation of Entry as an **Occupier** in respect of Property bearing **Sr No. 11/0349** of Mpl Assessments Register.

Ref: Your Notice Dated. 12/05/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Ritu Wd/O Sharadchandra Maheshwari** under Ward No. **Sr No. 11/0349 Property No. 11AI004265900** as person primarily liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------|----------------|
| 1. Copy of sale deed & Index-II Registered | NO. | Dt. |
| 2. Conveyance Deed [CD] | NO. | Dt. |
| 3. Change of Name effected by Sub Divisional Officer Ulhasnagar | NO. | Dt. |
| 4. Partition deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 5. Gift deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | NO. | Dt. |
| 7. Lease deed registered with Registrar of Assurance | NO. | Dt. |
| 8. Letter of Administration granted by court | NO. | Dt. |
| 9. Date Certificate of deceased | NO. | Dt. |
| 10. Possession Letter | NO. | Dt. |
| 11. Indemnity bond/Possession Letter | NO. 249 | Dt. 03/05/2023 |
| 12. Objection Notice published in the Newspaper namely Daily Jan Kulasa | NO. | Dt. 03/05/2023 |
| 13. Applicant Pratgyaptra | NO. | Dt. |
| 14. Unregistered Instrument attested or by Notary Agreement For Sale/Gift Deed | NO. 1467 | Dt. 23/05/2014 |
| | NO. 3503 | Dt. 08/09/2015 |

This is only a mutation of entry for the purpose of primary Inability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation